#### ऑनलाईन तभा वाचण्यासाठी www.tarunbharat.net वर भेट द्या!

(I) Replica com effects	राजशी Praw Time: Draw Date:	Papier ere elek	राजश्री≝	Draw Time: 1.00 PM	Draw Date 16-01-2025
14.11Lakhs	79L-0718	11 10,000		12L-9105	1.
FO	LLOWING NO. IS ARE COMMON TO ALL SERIES	Core. 500		9105	
9,000	7231		LOWING NO.'S ARE CO	MINON TO ALL SERI	en .
<sup>34</sup> 500	4502	2ml 9,000	0454	1167	6094
300	0997 2889 4677 5609 6191 6493 7809 7834 8596 9341	34 300	0862 1456 1619 2	171 2851 3645 478	8 5554 6287 680
200	0658 0660 1729 3797 3834 6217 6281 6899 8371 8974	40 200	0247 0873 1874 2	741 3962 4835 868	4 8718 8790 948
	h Prize ₹ 100/- (COMMON TO ALL SERIES)	5tl	Prize ₹ 150/	. ICOMMONTO ALL SE	(Z3IRI
0007 0754 1 0028 0803 2 0059 0816 2 0112 0819 2 0137 0913 2 0190 0991 2 0333 1034 2 0406 1039 2 0477 1217 2 0551 1264 2 0568 1410 2	191 2857 3658 4567 5444 6620 7931 9150 199 2866 3703 4598 549 6462 8041 9152 2236 2941 3788 4634 5541 6701 8047 9219 2255 2946 3838 4850 5549 7026 8055 9317 3310 3001 3864 4888 8574 7069 8111 9332 3391 3048 3916 4902 5701 724 977 938 4447 3182 4118 4907 5746 7353 8420 9554	0009 1593 2 0059 1790 2 0740 1826 2 0747 1900 2 0995 1918 3 1027 1920 3 1101 1959 3 1448 2033 3	319 3739 4449 641 3773 4531 877 3784 4583 881 3786 4643 951 3809 4744 149 3998 4809 366 4134 4853 383 4152 5013 570 4286 5039 621 4402 5081	5147 6267 74 5216 6269 74 5351 6378 75 5451 6443 75 5745 6525 76 5780 6791 77 5888 6884 77 6012 7041 78	09 8031 9362 23 8037 9383 00 8099 9428 08 8160 9430 69 8184 9525 27 8276 9556


#### ब्लू होरायझन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कापॅरिट ओळख क्रमांक : L99999MH1974PLC127031

नोंदणीकृत कार्यालयः बल्लारपूर पेपर मिल्स, पी.ओ. बल्लारपूर- ४४२९०१, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी

अनु. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही ३५/१२/२०२४ (अतेखागीकित)	संपलेली तिमाही ३०/०९/२०२४ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही ३१/१२/२०२३ (अलेखारशिका)	वर्ष ते संपलेल्या तारखेपर्यंत ३९/९२/२०२४ (अलेखापरीक्षत)	वर्ष ते संपलेल्या तारखेपर्वत ३१/१२/२०२३ (अलेखापरीक्षित)	संपलेलं वर्ष ३१/०३/२०२४ (लेखापरीक्रित)
	भाग १						
9	ऑपरेशनपासून एकूण उत्पन्न	9.80	9.88	9.89	4.30	4.08	0.84
n	शुद्ध नफा/(तोटा) कालावधी करिता (करापूर्वी अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण साहित्य)	(२.०५)	0,20	0,30	(०.६६)	9.40	9.08
3	शुद्ध नमा/ (तोटा) करापूर्वीच्या कालावधीकरिता (करानंतर अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण साहित्य)	(२.०५)	0,20	0,30	(0, ६६)	9.40	9,08
8	शुद्ध नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीकरिता (करानंतर अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण साहित्य)	(२.०५)	0.20	0.30	(0.55)	9.40	9.08
4	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न व्यापक नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीकरिता आणि इतर व्यापक उत्पन्न (करानंतर)			_		-2	(0.00
Ę	साधारण भागभांडवल	4.09	4.09	4.09	4.09	4.09	4.09
b	राखीव निधी पुनर्मूल्यांकन आरक्षित वगळता (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे )						२८२.६८
۷	प्रति भाग मिळकत (प्रति रु.१०/-) (चालू आणि बंद ऑपरेशन्सकरिता)						
	१. मूलभूत	(8.08)	0.38	0,49	(9.33)	3.98	2.99
'	२. डायल्टेड	(8.08)	0.38	0, 89	(9.33)	3.98	2.99

वराल माहिता सर्वा (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स अंड डिस्वलीजर खिवायरमेट्स) रेप्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेप्युलेशन्स'') च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सबेंजकडे दाखल केलेल्या ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या अलेखापरीक्षित आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे वरील निकालों ऑडिट समितीने पुनरावलोंकन केले आणि त्यानंतर १६ जानंवारी २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकींमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना मान्यता दिली. आर्थिक निकाल कंपनीच्या वेबसाइटवर

ठिकाण : गुरुग्राम दिनांक : १६/०१/२०२५



ब्लू होरायझन इन्व्हेस्टमॅट्स लिमिटेडच्य लक मंडळासाठी आणि वतीने नितीन मल्होत्र नितीन मल्होत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आणि DIN: 00054701

महाराष्ट्र शासन

#### ग्रथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य नगर भवन, मुंबई ४०० ००१

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५० व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन - २०२४ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करणेबाबत

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी 'ग्रंथभेट' योजने अंतर्गत सन २०२४ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करण्यासार्ट

तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिध्द होणाऱ्या 'शासनमान्य ग्रंथ निवड यादी' मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन २०२४ या कॅलेंडर वर्षात (दि. १ जानेवारी, २०२४ ते दि. ३१ डिसेंबर, २०२४) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दिनांक २८ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

दि. २८ फेब्रुवारी, २०२५ नंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन २०२४ या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

तसेच, मुद्रण व नोंदणी अधिनियम, १८६७ अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, १९५४ अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधित ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी. अधिक माहितीस्तव www.rrrf.gov.in हे संकेतस्थळ अवलोकावे

सदरचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra. gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra. gov.in या संकेतस्थळांवर ठेवण्यात आले आहे.

स्वा/- (अशोक मा. गाडेकर) डीजीआयपीआर/२०२४-२०२५/५७०५ प्र. ग्रंथालय संचालक

#### राजश्री (Mark Time: 16-01-2025) 0 53J-2383 10,000 9,000 2802 5401 5481 1155 1551 4559 4932 5154 7185 7382 8515 9062 9619 200 1914 2512 4424 5870 6140 7364 7433 8339 8703 9071

0085 0864 1667 2818 3831 4807 5847 6908 8037 8868 0205 0902 1784 2861 3886 4808 6079 7071 8107 8876 0237 1062 1893 2950 4111 4826 6254 7280 8140 9149 0238 1077 1901 3041 4243 4961 6309 7311 8337 9162 0303 1136 2101 3046 4363 5058 6483 7320 8533 9351 0476 1251 2194 3103 4406 5282 6736 7400 8548 9603 0637 1287 2387 3295 4524 5469 6737 7531 8552 9703 0809 1402 2464 3316 4685 5471 6842 7884 8695 9859 0820 1504 2513 3408 4721 5554 6878 7939 8715 9980

#### दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ई-निविदा सूचना (बांधकाम संस्था

निविदा क्रमांकः सी.ई.सी./बी. एस.पी./24-25/18

दिनांक: 09.01.2025 (खुली ई-निविदा) (सिंगल पॅकेट सिस्टम)

कार्यः "दक्षिण पूर्व मध्य रेस्वेच्या तजकुरा (10 कमी) येथे दुहेरी मार्ग, उड्डाणपूल/आरओआर बांधकाम कामासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण करणे, जीएडी भू-तांत्रिक तपासणीसाठी क्षेत्र तपशील गोळा करणे आणि इतर रेखाचित्रे तयार करण्यासङ्घ विविध संबंधित कामांच्या अंमलबजावणीसाठी आणि सर्वेक्षण अहवाल आणि अंदाज तयार करणे इ. निविदा मूल्यः रु 17,49,154.10 सुरक्षा ठेवः रु. 35,000.00 निविदा दस्तऐवजाची किंमतः शून्य काम पूर्ण होण्याचा कालावधी : स्वीकृती पत्र मिळाल तारखेपासून 06 (सहा) महिने. (1) निविदा बंद होण्याची वेळ आणि तारीख

31-01-2025 ते 15:00 वाजेपर्यंत. (2) निविदा उघडण्याची वेळ आणि तारीख 31-01-2025 15:30 वाजता.

31-01-2025 15:30 वाजता.
निविदा दस्तऐवजाची तपशीलवार माहिती
/पात्रता निकष आणि इतर सविस्तर
माहितीसाठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी
(बांधकाम)/दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरपिनः 495004 किंवा उप मुख्य अभियंता/
बांधकाम/दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, रायपूर पिन
492009 किंवा मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
/पश्चिम /बांधकाम/ नागपूर/दक्षिण पूर्व मध्य
रेल्वे, नागपूर पिनः 440001 च्या कार्यालयाशी
संपर्क साधा किंवा आमच्या वेबसाइट
www.ireps.gov.in वर उपलब्ध निविदा www.ireps.gov.in वर उपलब्ध निविदा कागदपत्रे डाउनलोड करा/पाह् शकता उपमुख्य अभियंता (बांधकाम

सीपीआर/10/AM/445 द.पू.म.रेल्वे, बिलासपूर

# मणिपूरमध्ये केसीपीच्या दोन सदस्यांना अटक

दरम्यान, बिष्णुपूर आणि थौबल

जिल्ह्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला

आहे. बिष्णुपूरच्या नंबोलमधील आयगेजांग

आणि लीमाराम उयोक चिंगच्या लगतच्या

भागातून , एक ५१ मिमी मोर्टार ट्यूब लाँचर

मॅगझिनसह एक एसएलआर. एक स्नायपर

रापफल, तीन ४० मिमी लॅथोड शेल, चार ३६

ग्रेनेड, एक स्मोक सेट बॉम्ब जप्त करण्यात

आला, असे पोलिसांनी सांगितले. थौबल

जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस

स्टेशन परिसरात. सरक्षा दलांनी ९ एमएम

सीएमजी मॅगझिन, चार ३६ ग्रेनेड, २७ जिवंत

काडतुसे, तीन अश्रुधुराचे गोळे आणि तीन

आणि बयाणा ठेव रक्कन आणि वाढीव बोली याची नाहिती खालीलप्रनाणे आहे.

**√**(वृत्तसंस्था)

रेडिओ सेट जप्त केले.

SHRIRMM

HOUSING FINANCE

#### ◆ इम्फाळ, १६ जानेवारी

प्रतिबंधित केसीपीच्या दोन सदस्यांना मणिपुरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींचे खांगेम्बम सनातोन सिंह व थोकचोम टिकेन सिंह असे नाव असून, त्यांच्यावर छोट्या व्यवसायांची पिळवणक केल्याचा आरोप आहे.

#### दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अनारक्षित तिकिटांसाठी

पॅसेंजर हॉल्ट एजंट निविदा क्र. - 2025 /सी/को/पै.हा/॥/आर.

विनांक 13-01-2025 कामाचे नावः अनारक्षित तिकिटे जारी करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर विभागांतर्गत नवा रायपूर - मंदिर हसौद - केंद्री, सी.बी.डी आणि फेअर ग्राउंड पॅसेंजर हॉस्ट आणि रायपूर बिलासपूर विभागात बैकुंठ पॅसेंजर हॉल्ट आणि दुर्ग-दल्ली राजहरा रावघाट लाईन विभागात भैंसबोड पॅसेंजर हॉल्ट येथे एजंटची नियुक्ती करण्याबाबत. 01.अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि वेळ: दिनांक 18.02.2025 रोजी 15.00 पर्यंत **02. अर्ज पेटी** उघडण्याची शेवटची तारीख आणि वेळ 18.02.2025 रोजी 15.30 वाजता. अर्ज वरि 18:02-2023 राजा 13:30 वाला. जज वार्यायक / द.पू.म. विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक / द.पू.म. रेल्वे रायपूरला संबोधित सीलबंद लिफाप्यात ठेवून वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, डीआरएम ऑफिस कॉम्प्लेक्स, द. पू.म. रेल्वे वॉलटेअर लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ, आरब्हीयुच कॉलनी, रायपूर (छ.ग.) कार्यालयात येथे यासाठी ठेवलेल्या अर्ज **बॉक्समध्ये** 18.02.2025 रोजी 15.00 वाजेपर्यंत जमा करावेत. वर नमूद केलेल्या कामासाठी अधिव तपशील, पात्रता निकष् आणि संपूण माहितीसाठी, आमच्या वेबसाइट www secr.indianrailways.gov.inवर उपलब्ध कागदपत्रे पहा आणि डाउनलोड करा. अतिरिक्त माहितीसाठी, कृपया सीनि डीसीएम/ एसईसीआर/रायपूर कार्यालयाशी संपर्क साधा.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (व्यावसायिक F South East Central Railway X @secrail

कार्यकारी अभियंता

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, अमरावती

e-mail ID :- eemjpdivamt@gmail.com Ph. No. 0721-2550538

## ई-निविदा सूचना क्र. ५१ सन २०२४-२०२५

कामाचे नाव :- अमरावती पाणी पुरवटा योजना (देखभाल व दुरुस्ती अंतर्गत म.जी.प्रा. ज.व्य. उपविभाग क्र.१ व ३ अमरावती अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागामध्ये ग्राहकांचे संगणकीकृत पाण्याचे देयके तयार करणे, पाणी पट्टी देयकांचे वाटप करणे, रोखं खिडकीवर पाणी देयकाची रक्कम स्वीकारणे, ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करणे, ग्राहकांकडील फोटो मीटर रिडींग घेणे व इतर अनुषंगीक कामांची निविदा मजीप्रा जलव्यवस्थापन विभाग अमरावती यांचेकडून बी-१ पध्दतीने मागविण्यात येत आहेत. कामाची किंमत रु. १,४१,८०,५४४/- असून कामासंबंधीचा सविस्तर तपशिल दिनांक १७/०१/२०२५ ला १६.०० वाजेपासून विभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व महाराष्ट्र शासनाच्या ई टेंडर संकेतस्थळ https://mahatenders.gov.in/nicgep/app वर उपलब्ध राहील. (विवेक सोळंके)

डीजीआयपीआर/२०२४-२०२५/५७०२

#### जाहीर नोटीस

मला माझे पक्षकार श्री. प्रशांत सावरमलजी अग्रवाल, रा. देऊरवाडा रोड, आर्वी, तह. आर्वी न्हा वर्धा यांनी दिलेल्या लेखी व तोंडी माहितीनसार तसेच मला दिलेल्या अधिकारान्वये मी ही जाहीर नोटीस देतो ती येणे प्रमाणे

माझ्या पक्षकाराने मे. देवकी ॲग्रो ऑईल प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे संचालक श्री. राजेंद्र श्रीनिवासजी अग्रवाल व अमित राजेंद्र अग्रवाल रा. देऊरवाडा रोड, आर्वी तह. आर्वी, जिल्हा वर्धा यांच्या सोबत महसली रेकॉर्ड प्रमाणे त्यांच्या नावे असलेल्या खालील वर्णनाच्या मिळकतीमधन २७, १२५ चौरस फूट विकत घेण्याचा सौदा केला आहे. या सौद्याप्रमाणे माझ्या पक्षकाराने ईसाराच मिळकत मालकांचा टिलेली आहे शेताचे व

	पा (पप)न ।नळ <b>र्णन</b>	प्रत नालप्रामा प्रलला	ole.	
	मौजा	सर्व्हे क्रमांक	आराजी हे. आर.	जमा रु. पैसे
	चांदणी	२१/२	48.08	१२०८
- 1	=गंडाणी	22/2	27.710	0207

वरील वर्णनाच्या जागेपैकी **पूर्वेकडील बाजूची तपस्या शाळेच्या कंपाऊंडला लागून** असलेल्या २७,१२५ चौरस फूट खाली जागेची झालेल्या सौद्याप्रमाणे मिळकतीचे मालक वाग ल्याने या मिळकतीची विकी न्यायालयामार्फत करून मिळण्याकरिता दावा दाखल केला होर व सध्या हे प्रकरण मान. जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. करिता या जाहीर नोटीसद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की. वर नमद मिळकतीसंबंधी कोणताही सौदा किंवा तत्सम व्यवहार **मे** देवकी ॲग्रो ऑईल प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे संचालक श्री. राजेंद्र श्रीनिवासजी अग्रवाल व अमित राजेंद्र अग्रवाल रा. देऊरवाडा रोड, आर्वी, तह. आर्वी, जिल्हा वर्धा यांच्यासोबत करू नये तसे केल्यास कायदेशीर परीणामांची व खर्चाची जबाबदारी व्यवहार करणाऱ्यावर राहील

करिता ही जाहीर नोटीस संपर्क - प्रसाद ज. देशमुख, अधिवक्ता उमाशंकर. सिव्हिल लाईन, आर्वी तह. आर्वी, जिल्हा वर्धा ४४२२०१

प्रसाद जं. देशमख पक्षकार तर्फे अधिवक्ता

# कार्यालय नगर परिषद मंगरूळपीर जि. वाशीम

नगर परिषद मंगरूळपीर हद्दीत जाहिराती/बॅनर/होर्डिंग/फ्लेक्स इ. प्रदर्शित करण्याबाबत नागरिकांच्या माहितीसाठी

SOP (STANDARD OPERATING PROCEDURE) कार्यमानक प्रणाली. सर्व नागरिकांनी नगर परिषद हद्दीत जाहिरात/बॅनर/होर्डिंग/फ्लेक्स/पोस्टर्स, इ. प्रदर्शित करण्याकरिता ONLINE पद्धतीने अर्ज https://mahaulb.in/MahaULB/common/ application/showServicePage/NOH/noc/noc या लिंक वर सादर करावा किंवा

ऑफलाईन अर्ज नगर परिषद मंगरुळपीर कार्यालयात आवक-जावक विभागाकडे द्यावा. सदर अर्ज जाहिरात/बॅनर/होर्डिंग/फ्लेक्स/पोस्टर्स इ. प्रदर्शित करण्यापूर्वी किमान ७ दिवस आधी अर्ज करावा. अर्जदाराने जाहिरात परवानगीसाठी अर्ज करताना नगर परिषद मंगरुळपीरद्वारे निश्चित केलेल्या किंवा अधिकृत स्थायी संरचना येथे जाहिरात/बॅनर/होर्डिंग/फ्लेक्स, इ. लावणेबाबत परवानगीसाठी अर्ज करावा.

सदर जाहिरात अर्जावर कार्यवाही करताना जाहिरात परवानगी विभाग (बाजार/मिळकत विभाग) मार्फत IWBP पोर्टलद्वारे नगर परिषद मंगरुळपीरद्वारे ठरवून देण्यात आलेली फी आकारल्यानंतर QR कोडसंहित NOC देण्यात येईल

अर्जदार यांनी यानंतर कार्यालयात जाहिरात फी भरून QR कोडसहित जाहिरात/बॅनर/होर्डिंग, फ्लेक्स इ. छापावेत व नेमून दिलेल्या जागेतच परवानगी देण्यात आलेल्या कालावधीसाठी लावावेत परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणाचे व्यतिरिक्त इतरत्र जाहिरात/बॅनर/होर्डिंग/फ्लेक्स इ लावल्यास ते तत्काळ काढून टाकण्यात येतील व अशा अनधिकृत जाहिराती लावणाऱ्याकडून दंड वसूल करण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

अनिधकृत जाहिरात फलकाबाबत नोडल अधिकारी श्री शरद इंगोले, सा. कर निरीक्षक (यांचा भ्रमणध्यनी क्रमांकः ९६८९५१०८१३) हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून कार्य करतील. व तसेच तक्रार कार्यालयाचा टोल फ्री क्रमांकः ०७२५३-२६०२५१ अथवा https://mahaulb.in/ MahaULB/index या संकेतस्थळावर दाखल करता येईल.

नपम जा.क्र.४३६३, दि. १५.०१.२०२५

स्वा/- मुख्याधिकारी नगर परिषद मंगरूळपीर

#### श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुख्यालय : लेव्हल-३, वोक्हार्ट टॉवर्स, ईस्ट विंग सी-२, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ दरध्वनी : ०२२ ४२४१ ०४००, ०२२ ४०६० ३१००; संकेतस्थळ : http://www.shriramhousing.in नोंदणीकृत कार्यालय : श्रीनिवासा टॉवर, पहिला मजला, दूर नं. ५, जुना नं. ११, दुसरी गल्ली, सिनातोफा रोड, अलवारपेट, तयनेमपेट, चेन्नई-६०००१८ शाखा कार्या : उदयगिरी अपार्टमेंट, प्लॉट नं. ८ए, दुसरा मजला, गेट वेल हॉस्पिटलजवळ, धंतोली, नागपूर-४४००१२

#### परिशिष्ट-४-ए [नियम ८(६) मधील तरतुदी पाहा] अचल संपत्तीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सुरक्षा हित कायदा २००२ च्या प्रतिभूती आणि वित्तीय संपत्तीची पुनर्रचना व अंमलबजावणी नियमाच्या तरतुदीअंतर्गत (येथे सुरक्षा हित अंमलबजावणी कायदा २००२ मधील नियम ८(६) असे वाचावे.) अचल संपत्तीच्या ई-लिलावाच्या विक्रीची विक्री नोटीस. याद्वारे सर्वसाधारण जनतेला आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि जमानतदार यांना नोटीस देण्यात आली आहे की, खाली वर्णन केलेल्या स्थावर नालनत्ता श्रीरान हाऊसिंग फायनान्स लिनिटेडकडे गहाण/शूल्क आकारल्या आहेत. श्रीरान हाऊसिंग फायनान्स लिनिटेड (एसएचएफएल)च्या अधिकृत अधिकाऱ्यांनी भौतिकरीत्या ताब्यात घेतलेल्या या संपत्तीची विक्री 'असेल तिथे', 'जे का**ही असेल ते' आणि 'असेल त्या स्वरूपात' लिलावाद्वारे** o७.o२.२o२५ रोजी सकाळी ११.oo ते दुपारी १२.oo वाजेदरम्यान केली जाणार आहे; जेणेकरून कर्जदार, जमानतदार आणि गहाणदारांकिडे थकीत असलेल्या तक्त्यात दिलेल्या रकमेची वसुली श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिनिटेडकडून होऊ शकणार आहे. त्यासाठी कर्जदार, जमानतदार आणि गहाणदार, थकीत रक्कम, अचल संपत्तीचे माहिती असणारे थोडक्यात विवरण, अडथळ्याबाबतची माहिती (जीं काही), ताब्याचा प्रकार, राखीव रक्कम

कर्जदार/सहकर्जदार/हमीदार/ गहाण ठेवलेल्यांची नावे	डिमांड नोटीस १३(२)ची तारीख आणि रक्कम	राखीव किंमत आणि वाढीव बोली (रुपयात)	बयाणा ठेव रकमेचा तपशील (ईएमडीचा तपशील)	लिलावाची तारीख आणि वेळ	संपर्क व्यक्ती आणि तपासणी तारीख
9. श्रीमती छाया बाबुराव बनसोड (कर्जदार) २. श्रीमती शिवानी चंद्रकांत थुल (सहकर्जदार) ३. श्री. विनोद शांतराम कुमारे (सहकर्जदार) सर्वांचा राहण्याचा पत्ता : राहणार : प्लॉट क्र. ५९, एम्प्रेस मिल कॉलनी, मेडिकल कॉलेजच्या मागे, नागपूर, महाराष्ट्र-४४००२७ येथे सुद्धा : द्वारा नारायण राऊत, प्लॉट क्र. ४१, न्यू कैलाश नगर, भगवाननगर, नागपूर, महाराष्ट्र-४४००२७ येथे सुद्धा : द्वारा छबू ठाकरे, प्लॉट क्र. ३२६०, न्यू कैलाश नगर, भगवाननगर, नागपूर, महाराष्ट्र-४४००२७ येथे सुद्धा : द्वारा छब् ठाकरे, प्लॉट क्र. ३२६०, न्यू कैलाश नगर, भगवाननगर, नागपूर, महाराष्ट्र-४४००२७ येथे सुद्धा : प्लॉट क्र. १२८, रामभूमी सोसायटी, पारडी, भंडारा रोड, नागपूर-४४००३७ येथे सुद्धा : २०८०/८, भंडारा रोड, घटाटे वाड्याजवळ, महाजनपुरा, पारडी, भांडेवाडी, नागपूर, महाराष्ट्र-४४०००८ कर्ज खाते क्रमांक : एसएचएलएचएनएजीआर००००५३८ ताब्याची तारीख आणि ताब्याचा प्रकार २६.१९.२०२४ आणि भौतिक ताबा काही अड्यणी असल्यास	रु. २७०४९६१/- (सत्तावीस लाख चार हजार नऊशे एकसष्ट रुपये फक्त) कर्ज खाते	रु. १६,५०,०००/- (सोळा लाख पन्नास हजार रूपये फक्त) वाढीव बोली : रूपये १०,०००/- आणि त्यापेक्षा जास्त पटीने  बयाणा ठेव रक्कम (रूपयात)  रु. १,६५,०००/- (एक लाख पासष्ट हजार रूपये फक्त)  बयाणा ठेव रक्कम जमा करण्याची शेवटची तारीख : ६ फेब्रुवारी २०२५ वेळ स. १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत	खाली नमूद केलेल्या खात्याच्या तपशिलावर आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे बयाणा ठेव रक्कम जमा करावी. बँकेचे नाव – ऑक्सिस बँक लिमिटेड शाखा – बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई बँक खाते क्रमांक– चालू खाते क्रमांक ९ १०२००४ ५६७७६३३ आयएफएससी कोड – यूटीआयबी ००००२३०	०७ फेब्रु. २०२५ आणि वेळ : साकळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजे पर्यंत	अशफाक पटका ९८१९४१५४७७
	सं	पत्तीचे विवरण			

आरसीसी सुपरस्ट्रक्चर बांधकाम असलेला फ्लॅट/अपार्टमेंट क्र. १२, सुपर बिल्ट अप एरिया क्षेत्रफळ ५१.०९ चौ. मीटर (५५०.०० चौ. फूट) कव्हरिंगसह, पहिल्या मजल्या वरील ०.२०९% अविभाजित हिस्सा व हितसंबंधासह प्लॉट क्र. १९८ ते ३०९ यावर बांधकाम केलेल्या व्यंकटेशनगर नावाने ओळख असलेल्या इमारत क्र. ए-६, एकण क्षेत्रफळ १७४३६.००१ चौ. मीटर (१८७६८१.११४ चौ. फूट), खासरा क्र. ३१९/१,२,३ व ४ चा भाग, मौजा : नागपूर, सिटी सर्व्हे नं. १०१, शिट क्र. २४८, नागपूर महानगर पालिका नागपुर व नागपुर सुधार प्रन्यास नागपुरच्या हद्दीत येत असून, यावरील प्रत्येक भाग व वस्तू, पूर्व : इमारत क्र. ए-५, दक्षिण : खुले, पश्चिम : फ्लॅट क्र. ९३,

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवला आहे. लिलावाच्या अटी व शर्तींच्या तपशिलांसाठी आणि निविदा सादर करण्याचे स्थळ/बोली फॉर्म प्राप्त करण्यासाठी /निविदा उघंडणे आणि लिलावाच्या प्रक्रियेसाठी कृपया वेबसाईटला भेट द्यावी. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने प्रदान केलेल्या https://shriramhousing.in/e-auction-Residential श्रीराम हाक्रसिंग फायनान्स लिमिटेडच्या वेबसाईट पत्त्यावर भेट द्या. ऑनलाईन लिलाव https://www.bankeauctions.com या संकेतस्थळावर आमची लिलाव एजन्सी सी १इंडिया प्रा. लि., पत्ता : प्लॉट नं. ६८, तिसरा मजला सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३, हरयाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. कोणत्याही मदतीसाठी, तुम्ही tn@c1india.com, upport@bankeauctions.com या ईमेल आयडीवर ईमेल करू शकता.

टीप : कृपया लक्षात घ्या की, संपत्तीचा ताबा घेणारा धनको सर्व कर्जदार/ जमानतदार/तारणदार यांना स्पीड/रजिस्टर्ड पोस्ट/कुरियरद्वारे नोटीस जारी करीत आहे. जर ही नोटीस वरीलपैकी कोणत्याही पक्षकाराला मिळाली नाही , तर प्रकाशित होणारी हीच विक्रीची नोटीस सेवेचे औपचारिक माध्यम म्हणून ग्राह्य धरली जावी. सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ चे नियम ८ (६) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना.

कर्जदार/गृहाणदार/जमानतदारांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजेच ०७.०२.२०२५ पूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे अद्ययावत व्याज आणि सहायक खर्चासह रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाते, जर आपण ही रक्कम भरण्यासे असमर्थ ठरले तर मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि व्याज आणि किमतीसह बाकीची देय

रक्कम जी असल्यास ती वसूल केली जाईल. स्वा/- अधिकृत अधिकारी, ठिकाण : नागपूर

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

# MAHAGENCO

#### **E-TENDER NOTICE - 074 / 2024-25**

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in

Particulars of Work / Supply Estt. Cost Rs. (In Lakhs) -Tender No. RFX No. BIENNIAL CONTRACT FOR HIRING OF SCHOOL BUSES 3000054075 AT TPS, KHAPERKHEDA.

Note » Tender Cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd/ Chief Engineer (O&M). MSPGCL, TPS Khaperkheda

## कार्यालय नगर परिषद सावनेर जिल्हा नागपूर

क्रमांक-नपसा/पा.पु.वि./नि.सू./१५१/२०२५

दिनांक :- १४/०१/२०२५

## निविदा सूचना

मा. मुख्याधिकारी, नगर परिषद सावनेर, जिल्हा नागपूर यांचे वतीने खालील कामाच्या बी- १ दोन लिफाफा पद्धतीने पाणी व आरोग्य विभागाकरिता खालील कामासंबंधित कंत्राटदारांकडून/पुरवटाधारकांकडून निविदा दर मागविण्यात येत आहे. सदर कामाच्या **निविदा दि. १७/०१/२०२५ ला सकाळी ११.०० वाजतापासून ते** दि.२३/०९/२०२५ **ला दुपारी ०४.०० वाजेपर्यंत** त्यांचा कालावधीत कामाचे सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयात सादर करावयाचा आहेत. कामाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सदर कामाचे निविदा पत्रक **दि. १७/०१/२०२५ पासून ते दि.२३/०१/२०२५ पर्यंत** सबंधित कार्यालयातून प्राप्त करता येईल. कामाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय	निविदा	अनामत	काम पूर्ण
क्र.		किंमत	प्रपत्र	रक्कम	करण्याचा
					कालावधी
٩.	न.प. पाणी पुरवटा योजेनेचे खापा पंपहाऊस	9९९9२९/-	400/-	२०००/-	कार्यादेश
	येथील जॅकवेलमधील रेतीचा गाळ उपसा				मिळाल्यापासून
	करण्याबाबत.				१ महिन्यापर्यंत

#### अटी व शर्ती : -

- १) शक्य झाल्यास प्राप्त निविदा त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता निविदाधारकांना समक्ष उघडण्यात येईल.
- २) कोणती एक अथवा सर्व निविदा रद्व करण्याचे अधिकार मा. मुख्याधिकारी यांना राहतील. ३) निविदा संबंधित इत्तर सर्व अटी व शर्ती कार्यालयीन वेळेस पहावयास मिळेल

स्वा/- मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर

## आजचा दिवस

शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ शके १९४६, विक्रम संवत् २०८१, क्रोधी नाम संवत्सर, उत्तरायण, सौर शिशिर ऋतू, भारतीय सौर पौष- २७.

पंचांग : तिथी- पौष कृष्ण-४, चतुर्थी (२९.३०), नक्षत्र- मघा (१२.४४), योग-सौभाग्य (२४.५५), करण- बव (१६.४२) बालव (२९.३०), नागपूर सूर्योदय-६.५४, सुर्यास्त- १७.५३, दिनमान-१०.५८, चंद्र राशी- सिंह, दिवस-

दिनविशेष- संकष्ट चतुर्थी ग्रहस्थिती : रवि- मकर (उत्तराषाढा नक्षत्रात), मंगळ (वक्री)-कर्क, बुध (मार्गी/उदित)- धनु, गुरु (वक्री)- वृषभ, शुक्र-कुंभ, शनि-कुंभ, राह्- मीन, केतु- कन्या, हर्षल (वक्री)- वृषभ, नेपच्यून- मीन, प्लुटो- मकर.

#### राशिभविष्य

मेष- कुटुंबात आनंदी वातावरण. वृषभ- व्यवसायात लाभाचे योग. मिथुन- यशाची खात्री बाळगा. कर्क- मनासारख्या खरेदीचे योग. सिंह- पाहणे येण्याची शक्यता. कन्या- दमदार सुरुवात होईल. तूळ- कला, साहित्यात प्रगती. वृश्चिक- आर्थिक व्यवहारात यश. धनु- मोठी खरेदी संभवते. मकर- वैवाहिक जीवनात आनंद कुंभ- दगदग, मात्र यश निश्चित. मीन- प्रगतिकारक संधी लाभेल.

# शब्दकोडे-८३५०

तारीख: १७.०१.२०२५



पुरुषोचित, 18) मातीचा दिवा *ò आडवे शब्द:-* 1) उदास, 23) आयुष्य, एक संतकवी, 4) टिंगल, चंद्र, 26) शेकडेवारी 7) श्री चक्रधरस्वामी यांचा 27) कारण, 29) टॅक्सचेारी. पंथ, 9) घट्ट, 11) साठ 30) झंझट; ब्याद; त्रांगडे, मिनिटे, 13) आकाश, 15) 32) शरम, 33) एक वाद्य असमानता, 17) (उत्तरः पुढील अंकात) राहणे, 19) न्याय्य, 20) शिरजार, 22) चंद्र, 25) मागील कोड्याचे उत्तर गालबोट, 28) हिवाळा, झि ग झि ग अत्या धुनिक 31) संकट, 34) घुमट; छत, 35) अंदाधुंदी. पारावार मो ह र्त ò उभे शब्द:-ज हूल प्रणित वर्दळ, 2) पैसा, 3) एक

12)

16)



# सू–डोकू–४९४० 9 ξ 3 δ 3 एक ते नऊ आकडे आडव्या व सू-दोक् - ४९३९

उभ्या सरळ रेषेत अशा प्रकारे E 7 3 4 6 9 9 9 भरायचे की एका रेषेत एक आकडा ९२६३५४ १७ एकदाच आला पाहिजे.प्रत्येक १७४८२६ सरळ रेषेत आणि ३ बाय ३ च्या 430 प्रत्येक लहान चौकात सर्व एक ते 883 ξ **3** नऊ आकडे आलेच पाहिजेत. २६१ 8 9 4 आधीच्या छापील आकड्यांची अजिबात हलवाहलव करायची ७८२१६३ नाही. प्रत्येक कोड्याला एकच उत्तर ७ ८६ ४१३ ५९२

श्री नरकेसरी प्रकाशन लि.च्या वतीने मुद्रक, प्रकाशक **गजानन श्रीधर निमदेव** यांनी हे पत्र नरकेसरी प्रेस, 'मधुकर भवन' सी-१३/१ आणि २, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, हिंगणा एमआयडीसी, सोनेगाव (सीम), जि. नागपूर-१६, येथे छापून प्रसिद्ध केले. संस्थापक संपादक - **ग. त्र्यं. माडखोलकर,** मुख्य संपादक - **गजानन श्रीधर निमदेव 🗴**, पो. बॉक्स नं. २६५, संपर्क : संपादक विभाग (नागपूर कार्यालय) : ९४२२९२३२०१, जाहिरात विभाग (एमआयडीसी कार्यालय) : ९८८१७१७५०४ व वितरण विभाग :९८८१७१७५५५ (\* पी. आर. बी. कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांच्यावर)

संख्या, 4) सज्ज, 5) वायू,

6) दंड, 8) केवळ,

प्राणज्योत विझणे,

विस्ताराने, 14) फार,

Tribunal Procedure Rules 1993)

**FINANCIAL EXPRESS** 

Form No. 5

### **DEBTS RECOVERY TRIBUNAL**

600/1, University Road Near Hanuman Setu Mandir, Lucknow

(Area of Jurisdiction: Part of Uttar Pradesh) SUMMONS FOR FILING REPLY & APPEARANCE THROUGH PUBLICATION O.A NO. 1065/2024 Dated: 03.01.2025 (Summons to defendant under Section 19(4) of the Recovery of debts due to Banks and Financial Institution Act 1993 read with rule 12 and 13 of the Debts Recovery

...APPLICANT **PUNJAB & SIND BANK VERSUS** 

...DEFENDANTS

...APPLICANT

ANIT KUMAR SINGH & ORS. 1. Shri Anit Kumar Singh, Adult S/o Sh. Bedanand Singh

R/o K-351/19, Block-F, Sangam Vihar, Pusha Bhavan, New Delhi 2nd Address:- Shop No. 2 Ground Floor, Gagan Cinema Nand Nagri, Delhi . Smt. Kumud Adult, W/o Sh. Anit Kumar Singh

R/o - K-351/19, Block-F, Sangam Vihar, Pushpa Bhavan, New Delhi 2nd Address:- B.K. Modern Public School, K-351/19, Sangam Vihar, New Delhi 3. M/s Mangalya Buildtech Pvt. Ltd.

H-97, 4th Floor Shri Sai House Block-A, Sector-63, Noida-201301 4. M/s Solaries Infra Projects Private Limited

Registered Office at-2366, Chuna Mandi, Pahar Gani, New Delhi-110055 ...DEFENDANTS

In the above noted application, you are required to file reply/evidence in Paper Book form in two sets, along with documents and the affidavit (if any) personally or through your duly authorized agent or legal practitioner in this Tribunal, after serving copy of the same on the applicant or his counsel / duly authorized agent after publication of the summons, and thereafter to appear before the Tribunal on 06.03.2025 at 10:30 AM failing which the application shall be heard and decided in your absence. REGISTRAR.

**DEBTS RECOVERY TRIBUNAL, LUCKNOW** 

Form No. 5

### **DEBTS RECOVERY TRIBUNAL**

600/1, University Road Near Hanuman Setu Mandir, Lucknow (Area of Jurisdiction: Part of Uttar Pradesh) SUMMONS FOR FILING REPLY & APPEARANCE THROUGH PUBLICATION O.A NO. 1063/2024 Dated: 02.01.2025 (Summons to defendant under Section 19(4) of the Recovery of debts due to Banks

Tribunal Procedure Rules 1993) **PUNJAB & SIND BANK VERSUS** 

**SUMIT KUMAR & ORS.** 

...DEFENDANTS MR. SUMIT KUMAR, Adult, S/o Satish Kumar Sinha

and Financial Institution Act 1993 read with rule 12 and 13 of the Debts Recovery

R/o J 83, Top Floor, Laxmi Nagar, New Delhi-110092 Second Address: - Aero Club, 2168, Gurudwara Road, Karol Bagh, New Delhi-110005

. Mr. Amit Kumar Adult, S/o Satish Kumar Sinha R/o - D-502, Pramukh Nagar, Gandhi Nagar, Gujarat-382421 Second Address:- Tata

Consultancy Services, Garima Park, Near Infocity, Gandhi Nagar, Gujarat-382421 . Dhiraj Kumar, Adult S/o Sh. Binod Kumar Shrivastava

C-2, 2nd Floor, Plot No-269, Gyan Khand-1 Indirapuram, Ghaziabad-201010 Second Address:- A-38, LGF Anand Vihar Delhi-92

. M/s Future World Green Homes Pvt Ltd. S-222. School Block, Shakarpur, New Delhi 110092 Through authorised signatory.

...DEFENDANTS In the above noted application, you are required to file reply/evidence in Paper Book form

in two sets, along with documents and the affidavit (if any) personally or through your duly authorized agent or legal practitioner in this Tribunal, after serving copy of the same on the applicant or his counsel / duly authorized agent after publication of the summons, and thereafter to appear before the Tribunal on 03.03.2025 at 10:30 AM failing which the application shall be heard and decided in your absence. REGISTRAR,

**DEBTS RECOVERY TRIBUNAL. LUCKNOW** 



#### SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Credit Company Limited)

Corporate Office: 10th Floor, Office No. 101,102 & 103, 2 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

E-Auction Sale Notice of 15 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Credit Co. Ltd. (Formerly Fullerton India Credit Co. Ltd.), Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 11/02/2025 at 11:00 am to 01:00 pm (with unlimited extensions of 5 minute each), for recovery of Rs. 2133045/- [Rupees Twenty One Lakh Thirty Three Thousand

Forty Five Only] as on 05-07-2023 and further interest and other expenses thereon till the

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

date of realization, due to SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Company Limited) / Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) namely 1) GUPTA COSMATIC, 2) SACHIN KUMAR, 3) DEEPA RAMLAL, 4) NIRMALA DEVI. The reserve price will be Rs. 1878795/- (Rupees Eighteen Lakh seventy eight Thousand seven Hundred ninety five Only) and the earnest money deposit will be Rs. 1,87,879/- (Rupees One Lakh Eighty Seven Thousand Eight Hundred Seventy Nine Only). The last date of EMD deposit is 10/02/2025. For further details please contact at Neeraj Mishra - Neeraj Mishra@smfgindia.com

+91 9828032326 & Harmani Jolly - Harmani Jolly@smfgindia.com +91 8655901470 8 ParteekNain - parteek.nain@smfgindia.com +917988136339

Description of Immovable Property: HOUSE NO 228/4, PROPERTY ID 101C579U96 SITUATED WAKA RAKBA JAMALPURA WITHIN M.C.LIMITS SONIPAT HARYANA

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor's website i.e. www.smfgindia.com

https://smfgindia.auctiontiger.net. Place: Sonipat Date: 17.01.2025 SD/-, Authorised Officer.

SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Co. Ltd.)

## JAGSONPAL FINANCE & LEASING LIMITED

CIN: L65929DL1991PLC043182 Regd Office: Level 3B, DLF Centre, Sansad Marg, Connaught Place, New Delhi - 110001. Tel: 011-61289046;

e-mail ; compliance@jagsonpal.co.in; website ; www.jagsonpal.co.in

Notice of Postal Ballot Notice is hereby given that pursuant to provisions of Section 108 read with 110 of the Companies

Act, 2013 read with Rule 20, 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof, for the time being in force) Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable circulars, laws and regulations each as amended and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs vide General Circular Nos. 14/2020 dated 08\* April 2020, 17/2020 dated 13\* April 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest Circular No. 9/2024 dated 19th September 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and

only remote voting by electronic means ("remote e-voting"). The Company has on Thursday 16th January, 2025 completed dispatch of the Postal Ballot Notice dated 16th January, 2025 by email only to the members whose names appear on the Register of Members / List of Beneficial owners as on Friday 10th January, 2025 (cut-off date) and whose e-mail addresses are registered with the Depository Participants/Company Registrar and Share Transfer Agent.

SEBI circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024, it is

proposed to pass the resolutions mentioned in the Notice dated 16th January, 2025 by the

members of Jagsonpal Finance and Leasing Limited ("Company") by Postal Ballot through

In terms of the requirements specified in the MCA Circulars, the Company is sending the Postal Ballot Notice in electronic form only via email. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. The Notice is available on the website of the Company a www.jagsonpal.co.in, website of BSE Limited at www.bseindia.com and the website of NSDL

In compliance with Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and pursuant to the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the MCA Circulars, the Company is providing only remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Postal Ballot Form physically. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for the purpose of providing remote e-voting facility to its Members.

The remote e-voting period commences from 9.00 a.m. (IST) on Friday 17th January, 2025 and ends at 5.00 p.m. (IST) on Saturday 15th February, 2025. Members desiring to exercise their vote through the remote e-voting process are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) not later than 5,00 p.m. (IST) on Saturday 15th February, 2025. Remote e-Voting will be blocked immediately thereafter and no e-voting will be allowed beyond the said date and time. The cut-off date for members of the Company to be eligible to cast their vote electronically is Friday 10th January, 2025. A person who is not a member as on cut-off date should treat this notice for information purpose only.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in. Alternatively, the members can contact Registrars and Transfer Agents at info@masserv.com or company at compliance@jagsonpal.co.in

M/s. Pooja Sawarkar & Associates, Practicing Company Secretaries is appointed as the Scrutinizer to conduct the Postal Ballot and scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The proposed resolution, if passed by requisite majority, will be deemed to have been passed on the last date of remote e-voting i.e Saturday 15th February, 2025. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.jagsonpal.co.in and intimated to the BSE Limited and will be available at www.bseindia.com not later than 48 hours of conclusion of the e-voting.

The members of the Company who have not registered their e-mail IDs and Mobile number with the Depository Participants/Company/ Registrar and Share Transfer Agent, to receive documents like Notice, Annual Reports and alike correspondence through electronic mode are requested to send their e-mail IDs and Mobile number either to the Company's idcompliance@jagsonpal.co.in or Registrars and Transfer Agents email id: info@masserv.com or to their respective Depository Participants.

Place: New Delhi

Date: 16th January, 2025

For Jagsonpal Finance & Leasing Limited

Karthik Srinivasan Chairman and Managing Director and Chief Financial Officer DIN: 09805485



Zonal Office - 1st Floor, Jai Kartar Bhawan, Near Circuit House, Ferozepur Road, Ludhiana - 141001, Ph.: 0161-2495472, E-mail: recovery\_ldh@mahabank.co.in, legal\_ldh@mahabank.co.in Head Office: 'LOKMANGAL', 1501 Shivajinagar, PUNE 411 005 POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the BANK OF MAHARASHTRA, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice calling upon the Borrower(s) to repay within

60 days from the date of receipt of the said Notice. The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property/ies described herein below in exercise of powers conferred under Section of 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security

Interest (Enforcement) rules 2002, on the respective days as mentioned before the borrowers. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealings with the property/ies will be subject to the charge of BANK OF MAHARASHTRA for an

amount herein below mentioned. The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Name of the Branch & Borrower(s) / Guarantor(s)

B/o:- SANGRUR Borrower(s):- (1) Mr. Sukhpal Leela Property, bearing Plot No. 50 at

Singh Gaghat S/o Sh. Leela Singh, Shiva Enclave, Sangrur Patran Sangrur, Punjab - 148035 (2) Mrs. comprising tentative area of 231.11 Sq. Yards Vide Sangrur, Punjab - 148035.

Description of the Immovable Property/ies Equitable Mortgage of Residential 19.10.2024 /

Rs. 29,79,308,75 SYMBOLIC plus interest thereon 15.01.2025 and other expanses Shiva Enclave, Tehsil Dirba, Distt. Road, Dirba, Distt. Sangrur, Punjab - 148035, as applicable and the ship of th as applicable w.e.f

Type & Date of

Demand Notice / Amount due plus

interest & other

expenses

Kiran Kaur W/o Sh. Sukhpal Singh, Sale Deed No. 2018-19/127/1/752 Dated 03.01.2019 in favor of Mr. Shiva Enclave, Tehsil Dirba, Distt. Sukhpal Leela Singh Gaghat S/o Sh. Leela Singh bearing Khewat / Khata No. 341/521, Khasra No. 240//26/2/0-10, 252//1/1/2/3-16, 252//1/2/0-4, 252//10/1/2/4-8, 252//10/2/2-18, 252//18/2/0-4 as per Jamabandi for Year 2015-16 of Dirba-B.

Boundaries:- North: Street -32'-0"; South: Plot No. 57 of Roji Rani - 32'-0"; East: Plot No. 51 of Urmila Rani 65'-0"; West: Plot No. 49 of Mahinder Pal - 65'-0". CERSAI ID: 200054773682 Dated: 16.01.2025 **AUTHORISED OFFICER** Place: Ludhiana

**JULIEN AGRO INFRATECH LIMITED** 

CIN:L28219WB1997PLC083457

REGISTERED OFFICE: YASHODA CHAMBER, 85, BENTICK STREET, 5TH LOOR, ROOM NO. 6, KOLKATA - 700001 Statement of Un-audited Financial Results for the third quarter & Nine months ended December 31, 2024 (Rs. IN LACS)

Sr. No.	Particulars	Current Quarter Ended	Preceding 3 months ended	Corresponding three months ended in the Previous Year
		31-12-2024	30-09-2024	31-12-2023
		Un-audited	Un-audited	Un-audited
1.	Total income from Operations	3,863.46	3,070.86	546.01
2.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (Before Exceptional and/or Extraordinary items)	267.96	204.08	20.51
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	267.96	204.08	20.51
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (Exceptional and/or Extraordinary items)	267.96	204.08	20.51
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax ) and other comprehensive Income (After Tax)	267.96	204.08	20.51
6.	Reserve (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-
7. <b>No</b> 1	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (a) Basic (b) Diluted	1.35	1.03	0.10

The above is an extract of the detailed format for the third quarter & nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formations is also available on the websites of the Stock Exchange(s). For Julien Agro Infratech Limited (Company Secretary Date: January 16, 2025

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE (S) NO. 47165, 62896 TO 62899, 88471 TO 88476, 183502 FOR 1120 EQUITY SHARES OF RS.10/- (RUPEES TEN ONLY) EACH BEARING DISTINCTIVE NOS 656490 TO 6565000, 6565551 TO 6565900 6565001 TO 6565550, 21265117 TO 21265236 OF SELAN EXPLORATION TECHNOLOGY LIMITED, REGISTERED IN THE NAME OF SAVITABEN SHAH & SHAILA SHAH HAS /HAVE BEEN LOST HAS /HAVE APPLIED TO THE COMPANY TO ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S). ANY PERSON WHO HAS /HAVE ANY CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARE CERTIFICATE(S) SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY AT ITS REGISTERED OFFICE Unit 455-457, Fourth Floor, JMD Megapolis, Sector 48, Sohna Road, Gurgaon, Haryana 122018, WITHIN 15 DAYS OF THE PUBLICATION OF THIS NOTICE, AFTER WHICH NO CLAIM WILL BE ENTERTAINED AND THE COMPANY WILL PROCEED TO

ISSUE DUPLICATE SHARE

CERTIFICATE(\$).

PUBLIC NOTICE

# **≯** KCD

## KCD INDUSTRIES INDIA LIMITED

Regd. Office: Unit No 101, KCD Jogesh Eva, Natwar Nagar, Road No. 1, Jogeshwari (East), Mumbai, Maharashtra - 400060, India Ph. No.: 9137322030 | E-mail: compliance@kcdindustries.com website: www.kcdindustries.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given to the members of KCD Industries India Limited that the Extra Ordinary General Meeting ("EOGM") of the members is scheduled to be held on Friday, 07th February

2025 at 10:00 A.M. at the registered office of the company situated at "Unit No 101, KCI Jogesh Eva, Natwar Nagar, Road No. 1, Jogeshwari (East), Mumbai - 400 060" to transact the businesses as set out in the Notice of EOGM;

All the members are hereby informed that:

The Company has completed dispatch of the Notice of EOGM to the Members through permitted mode on 16th January 2025.

The businesses as set forth in the notice of EOGM may be transacted through remote a voting system or at the EOGM. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or at the

EOGM shall be 31st January, 2025.

Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of E-voting.

The remote e-voting shall commence on Tuesday, 04th February 2025 at 09:00 a.m. and will end on Thursday, 06th February 2025 at 05.00 p.m.

3. The remote e-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limited ("NDSL") thereafter.

Any person who acquires the shares and becomes the member of the company after the dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e., 31st January, 2025, may obtain login ID and password by sending request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NDSL for e-voting then existing User Id and password can be used to cast their vote.

The members who have cast their vote by remote e-voting prior to meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be communicated to the stock exchange.

Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e voting, you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in or call 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors For KCD Industries India Limited

Date: 16th January 2025 Place: Mumbai

Rajiv Darj Managing Director DIN: 02088219

Form No. INC-26 [Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 20141 Advertisement to be published in the ewspaper for change of registered office of the company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, NORTHERN REGION MINISTRY OF CORPORATE AFFAIRS

Antyodaya Bhawan, CGO Complex, New Delh In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

B-2 WING, 2nd FLOOR, Pandit Deendayal

In the matter of LANCO GROUP PRIVATE LIMITED naving its registered office at Plot No. 309 10, Udyog Vihar, Phase-IV, Palam Road. Gurugram

PIN-122015..

Notice is hereby given to the General Public that

the company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association o the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 10th June 2024 to enable the company to change its Registered Office from "State of Haryana" to "State of Telangana. Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA 21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interes and grounds of opposition to the office of the Regional Director, Northern Region, B-2 WING 2nd FLOOR, Pandit Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, New Delhi - 110003 within Fourteen days of the date of publication of this Notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned

LANCO GROUP PRIVATE LIMITED CIN: U74140HR2002PTC041507 Regd. Off.: Plot No. 309-10, Udyog Vihar, Phase-IV, Palam Road, Gurugram, PIN-122015 For and on behalf of the Applicant LANCO GROUP PRIVATE LIMITED

RAGHU RAM VELAGAPUDI Date:16/01/2025 Director DIN: 07132708 Place: Gurugram

BLUE HORIZON INVESTMENTS LIMITED

CORPORATE IDENTITY NO. L99999MH1974PLC127031 Regd. Office: Ballarpur Paper Mills, P.O. Ballarpur- 442901, Dist, Chandrapur, Maharashtra STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR TO DATE ENDED 31ST DECEMBER 2024

S. No.		Quarter ended 31.12.2024 (Unaudited)		Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	31.12.2024	Year to date ended 31.12.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
	PART-1						
1	Total Income from Operations	1,47	1,99	1.91	5.37	5.74	7.65
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.05)	0.20	0.30	(0.66)	1.57	1.06
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(2.05)	0.20	0.30	(0.66)	1.57	1:06
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.05)	0.20	0.30	(0.66)	1.57	1.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)						(0.00)
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01	5.01	5.01	5.01
7:	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year						282.68
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				11.000-07-0		
	1. Basic:	(4.09)	0.39	0.61	(1.33)	3.14	2.11
	2. Dluted:	(4.09)	0.39	0.61	(1.33)	3.14	2.11

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter and year to date ended 31.12.2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors. of the Company at their respective meetings held on 16th January, 2025.

The financial results are also update on the website of the Company, which can be visited by scanning this QR Code. For and on behalf of the Board of Directors

Dated: 16.01.2025

Place: Gurugram



Blue Horizon Investments Limited



hey are hereby informed by way of public notice about the same.

Name of the Branch &

**Borrower / Guarantor** 

SECOND FLOOR, GMTT BUILDING **D-7 SECTOR 3 NOIDA UP 201301** 

Date of

NPA

Amount as per

demand notice

**Authorised Officer** 

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL

Date of

Demand Notice

ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 THROUGH PAPER PUBLICATION A notice is hereby given that the following borrower (s) have defaulted in the repayment of principal and payment of interest of credit facilities obtained by them from the bank and said facilities have turned Non Performing Assets mentioned against each account. The notice under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 were issued to Borrower(s) / Guarantor(s) on their last known addresses by registered post. However the notices have been returned unserved and the Authorised Officer has reasons to believe that the borrower(s) / guarantor(s) are avoiding the service of notice, as such

**Description of the** 

**Secured Assets** 

BRANCH: PANIPAT (HARYANA) A	All that Part & Parcel of the property	02 12 2024	08 11 2024	<b>Rs. 7,92,439/-</b> as on 26.11.2024 plus
1. Pale Ram S/o Chandi @ n	measuring 6 Marla, being 6/160 share of 8			
Chandoi Ram (Borrower) H No K	Kanal comprising in Khewat No. 434//402.	Khatoni No. 67	7, Khasra No.	interest and other
156 Nimhri Chhainur Kala Paninat 2	23//21/8-0 admeasuring 1633.5 Sg ft. i.e. 18	31.5 Sa. Yds., situ	iated in villagel	charges at contracted
∥Haryana 132103, <b>2. Santra W/o</b> ∥ <sup>N</sup>	Nimbri, Tehsil & Distt. Panipat, Haryana	which is bounde	ed as follows:	Tale 110111 27.11.2024
Pale Ram (Co-Borrower/E	Boundaries: East: Land of Ramphal, West:	Land of Samera,	North: Road, S	South: Land of Samera.
Guarantor) H. No. 156, Nimbri,	The Property belongs to Santra W/o Pale R	<b>am</b> i.e. no. 2 amor	ng you. Memora	andum of deposit of title
Chhajpur Kala, Panipat, Haryana C	deeds for creation of mortgage dated: 29.01.2	2022.		
132103. <b>Housing Loan (A/c No. 2273</b>				
	are advised to pay the amount mentioned			
I this notice failing which further stens w	vill be taken after the expiry of 60 days of th	e date of notice a	is ner nrovisior	as of the Securitization

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Moreover the borrower(s) / Guarantor(s) are

hereby restrained from dealing with any of the above secured assets mentioned above in any manner whatsoever, without

Place: Panipat (Haryana)

**our prior consent.** This is without prejudice to any other rights available to us under the subject Act and / or any other law in force.



Date: 16.01.2025

KOTAK MAHINDRA INVESTMENTS LIMITED

CIN - U65900MH1988PLC047986

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Telephone: +91 22 6218 5303 Website: www.kmil.co.in

Extract of unaudited financial results for the guarter and nine months ended December 31, 2024 Amount (₹ in Lakhs)

	0	57 80	107 P	mount (₹ in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024 (Unaudited)	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	37,158.06	40,270.56	142,366.73
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	9,498.68	19,464.16	63,850.89
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	9,498.68	19,464.16	63,850.89
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	7,051.83	14,477.45	47,496.21
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,958.30	14,651.88	48,342.77
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	562.26	562.26	562.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	362,015.36	316,485.66	327,443.61
8	Securities premium account	33,545.76	33,545.76	33,545.76
9	Net worth	362,577.62	317,047.92	328,005.87
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	847,038.40	1,063,637.17	1,139,188.23
11	Outstanding Redeemable Preference Shares	_		_
12	Debt Equity Ratio	2.34	3.35	3.47
13	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	125.42	257.49	844.74
14	Capital Redemption Reserve	1,003.85	1,003.85	1,003.85
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt service coverage ratio	NA	NA	NA
17	Interest service coverage ratio	NA	NA	NA

1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on January 15, 2025 & January 16, 2025. The above is an extract of the detailed format of nine monthly financial results filed with BSE Limited under

Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the nine monthly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kmil.co.in For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

on www.bseindia.com Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/

Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed

year presentation. For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai

**Date: January 16, 2025** 

**Kotak Mahindra Investments Limited Managing Director and Chief Executive Officer** 

Indian Bank डंडियन बेंक (भारत सरकार का उपक्रम) (A Government of India Undertaking) ALLAHABAD 🛕 इलाहाबाद

STRESSED ASSET MANAGEMENT BRANCH, 1" Floor, Main Branch Bldg., Hazratganj, Lucknow-226001, Ph. 0522-2288988

> APPENDIX- IV A" [See Proviso to rule 8 (6)] Sale Notice for sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described Immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Constructive(Symbolic) Possession of which has been taken by the Authorised Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 14.02.2025 for recovery of Rs. 4,45,878.00 (Rupees Four Lacs Forty Five Thousand Eight Hundred Seventy Eight only) as on 06.04.2017 in the account Mr. Raj Kumar Lodhi and Rs. 58,98,455.00 (Rupees Fifty Eight Lac Ninety Eight Thousand, Four Hundred Fifty Five only) as on 20.04.2017 in the account M/s R.K. Trading Co. as per the demand notice dated 07.04.2017 and 21.04.2017, with further interest, costs, other charges and expenses thereon due to the Indian Bank, SAM Branch Lucknow,

Secured Creditor, from:- M/s R.K. Trading Co. (Partnership Firm) - (Borrower), Registered Office Address – R/o- 9999/205, Gauri Bazar, Near Heera Lal Yadav Balika College, Sarojani Nagar, Kanpur Road, Lucknow.

2. Mr. Raj Kumar Lodhi S/o Sri Babu Lal (Partner/Guarantor/Mortgager) And Barrower in Housing Loan, Address-9999/205, Gauri Bazar, Near Heera Lal Yadav Balika College, Sarojani Nagar, Kanpur Road, Lucknow.

Smt. Seema Lodhi W/o Sri Raj Kumar Lodhi (Partner/Guarantor in the A/c of M/s R.K. Trading Co.) &

Guarantor in Housing Loan Sri Raj Kumar Lodhi, Add.: 9999/205, Gauri Bazar, Near Heera Lal Yadav Balika College, Sarojani Nagar, Kanpur Road, Lucknow. 4. Mr. Ravi Prakash Verma S/o Hari Ram Verma (Guarantor in the A/c of R.K. Trading Co.) Add.: R/o

32, Nai Basti, Sarojani Nagar, Lucknow. 5. Mr. Babu Lal S/o Late Ram Charan (Guarantor in the A/c of R.K. Trading Co.) Add.: R/o 224, Gaharu Anshik, Sarojani Nagar, Lucknow.

6. Sri Rajendra Kumar Sharma S/o Late Ramesh Kumar (Guarantor in Housing Loan of Sri Raj Kumar Lodhi), Add.: R/o 335/1, Gaharu Anshik, Sarojani Nagar, Lucknow. The specific details of the properties intended to be brought to sale through e-auction mode are

enumerated below: Detailed description of the Property:-

Feet, South: Land of others.

Immovable Property of Ek Kita Plot on Khasra No. 1016/2 & 1054/6, Area-2200 Sq Feet, (204.460 Sq Mtr.) situated at Village-Gaharu, Ward-Sarojani Nagar, District-Lucknow. (Sale deed registered in the office of Chief Sub- Registrar Five Lucknow at Bahi No.1, Zild No.4122, Page No.311-336 at Serial No.4371 on 29.05.2008) standing in the name of Sri. Raj Kumar Lodhi S/o Sri. Babu Lal. Bounded: (As per Sale deed): East: House of Balkishan, West: House of Babu Lal, North: Rasta 25

Bounded: (As per Actual): East: Plot of Late Bharati Lal, West: House of Heera Lal, North: House of Sree. Yadav, South: Road

Encumbrance on property	Not Known
Reserve Price	₹ 55,46,000/-
EMD Amount	₹ 5,54,600/-
Bid incremental Amount	₹ 50,000/-
Date and time of e-auction	Date 14/02/2025 Time 11:00 AM to 04:00 PM
Property ID No.	IDIB6423202414

Alliance Pvt. Ltd. to participate in online bid. For Technical Assistance Please call 8291220220. For Registration status and for EMD status please email to support.BAANKNET@psballiance.com. For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: BAANKNET.com and for clarifications related to this portal, please contact PSB Alliance Pvt. Ltd.,

Contact No. 8291220220. Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with BAANKNET.com

Date: 10.01.2025, Place: Lucknow **Authorised Officer** 

New Delhi

financialexp.epapr.in